

भाऊबंदकी की भावबंधन ?

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ जवळ येत असताना राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. विशेषतः ठाकरे कुटुंबातील दोन नावे उदभव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का ? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चुरस निर्माण झाली आहे. याच दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेली भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून, संभाव्य युतीच्या शक्यतांना तातडीचा झटका बसला आहे. आतापर्यंत अनेकांनी मनापासून 'भावबंधन' व्हावे अशी आशा व्यक्त केली, पण भाजपने राज ठाकरे यांच्यासोबतचा संवाद वाढवून 'भाऊबंदकी'ची शक्यता अधोरेखित केल्याचे संकेत राजकीय निरीक्षक देत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाची बैठक, निवडणुकीच्या तयारीचा धडाका

आज सेनाभवनत उदभव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शाखाप्रमुख व उपशाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीचा ग्राउंड रिपोर्ट, प्रभागनिहाय ताकद, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि शक्य उमेदवारांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले, 'राज आणि उदभव ठाकरे एकत्र यावेत, अशी आमची अजूनही आशा आहे. महाराष्ट्राचे हित एकत्र येण्यातच आहे.' मात्र, तेवढ्याच निधीराने ते म्हणाले, 'जरी युती झाली नाही तरी शिवसेना आपले बस्तान पुन्हा मजबूत करणार आहे.'

राजफडणवीस भेट: कोणता नवा खेळ सुरू होतोय ?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अचानक भेटीमुळे राजकारणात नवा रंग भरला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत उदभव-राज युतीच्या चर्चांनी जोर घेतलेला असताना, राज यांनी थेट भाजपशी संपर्क साल्याने 'मविआतून' दूर जाण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

भाजपचीही ही एक चतुर खेळी असल्याचे म्हटले जात आहे, कारण ठाकरे-राज्युती झाल्यास त्याचा थेट फटका भाजपच्या मतविभाजनावर होऊ शकतो. त्यामुळे राज यांना वेगळे ठेवण्याची ही एक रणनीती असू शकते, असा काही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

हिंमत असेल तर सिंचन घोटाळ्याची

फाईल बाहेर काढून दाखवा

ठाणे: सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी. हे त्यांना खुले चॅलेंज आहे. आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगड मध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती असताना जिल्हा परिषद मध्ये केलेले घोटाळे बाहेर काढू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आनंद परांजपे यांनी शिंदे सेनेला दिला. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विधाननंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर टीका केली. रायगड मधल्या 'श्री इडियट्स' मधल्या एका 'इडियट्स' ने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली. खरंतर रायगड मधील पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे असा टोला परांजपे यांनी गोगावले यांना लगावला. सुनील तटकरे यांच्या घराबद्धे दुःख आल्यानंतर ते अद्याप संपूर्ण कुटुंब त्यातून निघाले नाही. तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या 'श्री इडियट्स' कडून सुरू आहे. विधानभेद देखील तटकरे युती धर्माचे पालन केले. मात्र केले नसते तर भरत गोगावले काय दोन उमेदवार पडले असते अशी टीका देखील त्यांनी केली. सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी. हे त्यांना खुले चॅलेंज आहे. आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, रायगड मध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती असताना जिल्हा परिषद मध्ये केलेले घोटाळे बाहेर काढू असेही ते म्हणाले.



भावी सूनबाई भासवून वृद्धेची ६८ लाखांना फसवणूक

ठाणे: मुलासाठी बंधू शोधणे एका ६८ वर्षीय महिलेला महाग पडले. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर तिने कूट चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) नावाखाली वृद्धेची ऑनलाईन रिट्या ६८ लाख रुपयांना फसवणूक केली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुनहा दाखल झाला आहे. फसवणूक झालेली महिला ठाण्यात राहते. त्यांच्या मुलाचे विवाह करण्यासाठी त्यांनी विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळ तसेच फेसबुक खात्यांवर त्याची थोडक्यात माहिती दिली होती. ही माहिती पाहून २०२३ मध्ये एका तरुणीने त्यांना मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांची माहिती तिने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर मिळाल्याचे सांगितले. तिने बराच शोध घेत असल्याचे सांगितल्याने वृद्धेला तिच्यावर विश्वास बसला. वृद्ध महिला तिच्या सोबत सामाजिकमाध्यमावर चॅटिंग, मोबाईल क्रमांकावर संवाद साधत असे. परंतु तरुणी कधीही त्यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत नसे. काही महिन्यांनी त्या तरुणीने वृद्धेला सांगितले की, माझा भाऊ कूट चलनात गुंतवणूक करतो. त्याद्वारे जादा परतावा मिळतो. वृद्धेला तरुणीवर विश्वास बसल्याने तिने सुरुवातीला पैसे गुंतविले. त्यात तिला चांगला परतावा मिळाला. त्यानंतर तिने टप्प्याटप्प्याने तिच्याकडे ६८ लाख रुपयांची ऑनलाईन रिट्या गुंतवणूक केली. परंतु तिला कोणताही परतावा मिळत नव्हता. याबाबत तिने मुलाला सांगितल्यानंतर हा फसवणूकाचा प्रकार असल्याचे तिच्या लक्षात आले. वृद्धेने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे, गुन्हा दाखल झाला आहे.

आश्रमशाळांमध्ये 'परिचारिका' शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्याचाही विचार करून, प्रत्येक शासकीय आश्रमशाळेवर परिचारिका (नर्स) नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या तात्काळ हाताळल्या जातील. या परिचारिका प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला देतील, त्यामुळे शाळांमध्ये आरोग्यशास्त्राचे वातावरण निर्माण होईल. 'पवित्र पोर्टल'मुळे शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती आता 'पवित्र पोर्टल' द्वारे होणार आहे. यामुळे दहशू उन्नीष, पात्र शिक्षक निवडले जातील, आणि शिक्षणाची गुणवत्ता निश्चितच उंचावेल. हा निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे डॉ. बुईके यांनी सांगितले. 'राधोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार' अंतर्गत राज्य व विभागीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाचा उत्सव

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १५ : राज्यातील आदिवासी भागातील शैक्षणिक नववेळीच्या चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १६ जून २०२५ रोजी सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, या निमित्ताने नव्या शैक्षणिक वर्षाची रंगतदार सुरुवात होणार आहे. या दिवशी प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत होणार असून, पहिलाच दिवस त्यांच्या मनात आनंद, आत्मीयता आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक बुईके यांनी व्यक्त केला. डॉ. बुईके म्हणाले, 'राज्यात ४९७ शासकीय व ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. नाशिक व ठाणे विभागातील शाळा १६ जूनपासून सुरू होतील, तर नागपूर व अमरावती विभागातील शाळा ३० जूनपासून सुरू होतील.' मुंडेगव येथील शाळेत प्रवेशोत्सवासाठी ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी

पुण्यातील कुंडमळ्यात पूल कोसळला २० ते २५ जण बुडाल्याची शक्यता

■ महासागर प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड, दि. १५ :

पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना सोडतीनच्या सुमारास पडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे.

मावळ मधील कुंडमळा हा पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटकांची संख्या पूलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळल्याचं बोललं जात आहे. अद्याप कुंड मळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत.



याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. २० ते २५ जण



बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, मावळ

अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक सात लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त



■ महासागर प्रतिनिधी, पालघर, दि. १५ :

पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्यासाठी पालघर पोलीस सरसावले आहेत. अमली पदार्थ विरोधात पालघर पोलीसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आलेल्या गुप्त कारवाई दरम्यान गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे सात लाख पाच हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अधीक्षक पदाचा कारभार सांभाळल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना कठोर सुचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात ठिकाणिक वाहनांची तपासणी करणे, गैरधर्माबाबत माहिती मिळतच छापा टाकून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. १३ जून रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून गांजा वाहतूकी बाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप

पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने विक्रमगड पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने विक्रमगड-जव्हा रोडवरील यशवंतनगर गावाच्या हद्दीत सापळा रचला. यावेळी जव्हा बाजूकडून आलेली चारचाकी गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात सतिश लक्ष्मण वाघ (५२), सागर सोमनाथ बलसामे (२९) राहणारे नाशिक यांच्या ताब्यातील गाडीच्या डझिक्ट २,०५,१६० रुपये किमतीचा १०.२५८ किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळला. यावेळी पोलीसांनी गाडीसह गांजा असा एकूण ७,०५,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत विक्रमगड पोलीस ठाणे येथे १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हाच्या पुढील तपास विक्रमगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भावान पाटील, पोलीस हवालदार व अंमलदार पथकाने पार पाडली.

वीज पडून चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : मराठावाड्यात पेणीयाय पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. दरम्यान वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन भावांचा समावेश आहे. सिल्लोड तालुक्यातील मौजे सारोळा येथे यश राजू काकडे (वय १४) व रोहित राजू काकडे (वय २१) या दोन भावांचा शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून मृत्यू झाला. तसेच मोठा बू. येथील रंजना बापूराव शिंदे (वय ५०) आणि शिवाजी सतीश गव्हाणे यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभर अनेक भागांत दगाळ वातावरण होते.

अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागांत मुसलधार पाऊस झाला. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडचे वार्ताहर कळिवतात की, जिल्ह्यात ९ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासहित पाऊस बरसल्याने केळीसकट सर्वच फळबागांना तडाखा बसला. केळी बागांचे नुकसान झाले असताना बाजारात केळीचे दरही गडगडले.

व्हिएतनामच्या राजधानीत ठाकरे बंधूंचा बॅनर

■ महासागर प्रतिनिधी, ठाणे, दि. १५ : उदभव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बंधूवांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी बॅनर झळकविले. 'महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे' असे या बॅनरवर म्हटले आहे. या बॅनरवर केवळ दोन नेत्यांची छायाचित्रे नव्हती, तर ती एक भावना होती. एकतेची, अपेक्षा बाळगून आहेत,

बंधुभावांची आणि महाराष्ट्राच्या उज्वळ भविष्याची असे बॅनर फडविणाऱ्यांनी सांगितले. तसेच जगभरातील मराठी माणसांचे हे आवाहन आहे की महाराष्ट्रात दोन प्रभावशाली नेते उदभव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असेही त्यांनी सांगितले. ज्या प्रकारे देशांतर्गत नागरिक या एकतेची अपेक्षा बाळगून आहेत,

शाकाहारी मांसाहारी पदार्थात वेगळी प्रक्रिया शाकाहारी मांसाहारी पदार्थात प्रक्रिया वेगळी नियमांचे उल्लंघन तर थेट कारवाई एफडीए आयुक्तांचा व्यवसायिकांना इशारा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १५ : हॉटेल रेस्टॉरंट मध्ये यापुढे शाकाहारी मांसाहारी पदार्थांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पदार्थावर प्रक्रिया, शिजवणे वेगवेगळ्या पद्धतीत करावे, अन्यथा व्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नावेंकर यांनी दिला आहे.

शाकाहारी अन्नपदार्थांची मांसाहारी अन्न पदार्थांपासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यवसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश नावेंकर यांनी दिला आहे. सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध

प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. **१८९ अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त !** अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे. राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासणी केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

छगन भुजबळ यांचा इशारा आणि नाशिक महापालिका कामाला....



प्रगत केला होता. या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका त्यांनी मांडली. प्रमुख अधिकाऱ्यांना हे विषय जिवाळ्याचे वाटत नसल्याचे त्यांनी सुनावले. या घटनाक्रमानंतर मनपा, जिल्हाधिकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने द्वारका चौकातून मुंबई नाका आणि ओझरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. दुकानाच्या पुढील शेड,

अनधिकृत बांधकामे, टपऱ्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर पुढील आठ दिवस कायमस्वरूपी ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली. उद्घाण पुलाखाली वास्तव्य करणाऱ्या विक्रेते व कुटुंबियांचे पंचवटीतील निवारणगृहात स्थलांतर करण्यात येणार असल्याचे झगडे यांनी नमूद केले. कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दर्शविली.



त्याचप्रमाणे परदेशातील मराठी

ठाणे-बोरीवलीभुयारी मार्गाची समस्या सुटल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया

■ महासागर प्रतिनिधी, ठाणे, दि. १५ : बोरीवली मार्गावरील बोगदा मुद्द्याबाबत एवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रेय रहिवाशांचे असून हा लढा रहिवाशांनी जिंकला असे म्हस्के म्हणाले.

ठाणे- बोरीवली बोगदा प्रकल्पाचे काम सध्या मानपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी सुरू आहे. या कामामुळे पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवास्यांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के, रहिवासी आणि एवजी सत्यशंकर परिसराच्या प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सहाद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली होती. बैठकीत मुद्द्याबाबत राहिल्याची संघाच्या



श्रेय रहिवाशांचे असून हा लढा रहिवाशांनी जिंकला असे म्हस्के म्हणाले.

प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुद्द्याबाबत एवजी सत्यशंकर परिसराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी राडारोडा अचकादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला

कृषी खात्याच्या आशिर्वादातच एचटीबीटी कपाशी बियाण्यांनी व्यापला पन्नास टक्के बाजार

अधिकृत कपाशी बियाणे उद्योगावर संकटाचे सावट शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक ३ लाख ४८ हजार पॅकेट एकट्या देवळी तालुक्यात

नरेंद्र देशमुख
वर्धा, दि. १५ जून

राज्यात यंदा अनधिकृत एचटीबीटी कापूस लागवडीचे प्रमाण थेट ५० टक्क्यांच्यावर जाण्याचा अंदाज असून त्यामुळे अधिकृत बियाण्यांची विक्री निम्म्यावर आली आहे. राज्यात सरासरी ४० लाख हेक्टरवर तर विदर्भात सुमारे १५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यासाठी १ कोटी १० लाख बियाणे पॅकिटांची गरज भासते, परंतु अनधिकृत एचटीबीटीचे प्रमाण वाढल्यामुळे अधिकृत आणि प्रमाणीत बियाणे उद्योगाला कोट्यावधी रुपयांचा फटका बसला असून केवळ वर्धा जिल्ह्यात बीजी-२ कपाशी बियाण्याची ८ लाख पॅकेटची आवश्यकता असते. मात्र काही प्रतिष्ठित कृषी निविष्ठा धारकांनी या संधीचे सोने करून आपला चांगलाच आर्थिक फायदा करून घेतल्याचे समजते.

जिल्ह्यात ८ तालुक्यांमिळून अधिकृत बीजी-२ कपाशी बियाण्यांची पॅकीटे ८ लाखांच्या जवळपास गरज भासते. मात्र स्थानिक कृषी अधिका-यांच्या आशीर्वादाने आर्वी व देवळी तालुका एचटीबीटी कपाशी बियाण्याचे



गाव	पॅकेट
भिडी -	३० हजार
ईझाळा -	२५ हजार
तळणी -	५ हजार
पुलगाव -	६० हजार
नाचणगाव -	२५ हजार
घारफळ-	३५ हजार
देवळी -	७० हजार
विजयगोपाल -	२० हजार
कवठा(२) -	१० हजार
सोरटा -	३ हजार
विरुळ -	१५ हजार

शिवाजी कॉलनी (पुलगाव) ६० हजार

हब झाले असून याच दोन तालुक्यांद्वारा जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर एचटीबीटी कपाशी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याची माहिती एका कृषी निविष्ठा धारकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. जिल्ह्याला ८ लाख बीजी-२ कपाशी पॅकीटांची गरज असताना एकट्या देवळी तालुक्यात ३ लाख ४८ हजार एचटीबीटी कपाशी बियाण्यांचा व्यापार

काही प्रतिष्ठित कृषी निविष्ठाधारकांच्या माध्यमातून एवढा व्यापार व कपाशी बियाण्यांचा पुरवठा झाला असल्याने जिल्ह्यात ८ लाख पॅकीटांची गरज असताना अधिकृत कपाशी बियाणे विक्रेते याबाबीमुळे चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहे.

एचटीबीटीची बियाणे विक्री करताना परवानाधारक कृषी निविष्ठासुध्दा सहभागी

अनधिकृत बियाणे विक्रीसाठी कोणतीच नियमावली नाही. याउलट कायदेशीर मार्गाने बिजोत्पादनातून बियाणे बाजारात आणण्यावर मात्र बंधने लादली जातात. पण एचटीबीटी फवारणी कामी असलेले तणनाशक स्वस्त असल्याने ही परिस्थिती घडत आहे. त्यामुळे असे तणनाशक महाग करीत लागवडपूर्व व लागवडीनंतर तत्काळ वापरात असलेले तणनाशक शासनाने स्वस्त करावे, असे केले तरच अनधिकृत बाजाराला कायमचा पायबंद बसेल. असे दपत्री सिड्स सेलचे संचालक शैलेंद्र दपत्री यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दपत्री सिड्स सेलचे संचालक शैलेंद्र दपत्री

नियमात राहून काम करणे झाले अवघड

महाराष्ट्रातील एकूण ४० ते ५० टक्के क्षेत्रावर अनाधिकृत बियाण्यांची लागवड होत आहे. एचटीबीटी आड काहीही विक्री होत असल्याने दरवर्षी ७० ते ८० टक्के शेतकरी यात फसतात. सोबतच अनेक कारणांमुळे कापसाखालील क्षेत्र लागवडीने कमी झाल्याने त्याचाही परिणाम कापूस बियाणे उत्पादनावर संकट आल्यामुळे उद्योगावर फार मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. या बाबीमुळे अधिकृत कापूस बियाणे उद्योग तर संकटात आलाच मात्र या सोबत शेतक-यांचीही फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी दादांचे आत्महत्या वाढण्याचे हे एकमेव कारण ठरू लागले आहे.

समीर मुळे अध्यक्ष सीड्स इंडस्ट्रिज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम)

असून पुलगाव, ईझाळा, तळणी, विजयगोपाल, कवठा या भागातील कृषी निविष्ठा धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र देवळी तालुक्याचा विचार केल्यास लक्षात येते. यावरून देवळी व आर्वी ही दोन तालुके जिल्ह्याच्या एचटीबीटी कापूस बियाणे

विक्रीचे हब बनले की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबी कृषी खात्याच्या अधिका-यांच्या आशिर्वादात होत असल्याने अधिकृत कृषी निविष्ठा धारक व कपाशी बियाण्यांच्या स्थानिक उद्योगावर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले हे तेवढेच खरे !

शेतीची मोजणी न झाल्याने शेतकरी त्रस्त

महासागर प्रतिनिधी
अल्लीपुर, दि. १५ जून
सन १९०८ ते १९०९द ब्रिटीशकालीन शेतीची मोजणी आजही गावात कायम आहे, अनेक पिढ्या गेल्या मात्र प्रशासनाने शेतीची मोजणी अद्याप केली नाही, शेतीचे

सातबारा ऑनलाईन रेकॉर्ड अडीच वर्षांपूर्वी तयार केले आहेत, मात्र, त्यात अनेक तफावती आहेत, तो ऑनलाईन रेकॉर्ड अद्यापही प्रशासनामार्फत दुरुस्त केला गेला नाही, सात -बा-यावर सर्व्हे नंबररही चुकीचे

दाखवतात, याचा त्रास शेतक-यासह नागरिकांना सहन करावा लागत आहे, प्रशासन याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात असल्याचे चित्र आहे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाढोणा - पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेच्या कामास गती द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. १५ जून

पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्पामुळे आर्वी व कारंजा तालुक्यातील ३१ गावातील ७ हजार १०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अतिथीगृह येथे आर्वी विधानसभा मतदारसंघातील विकास प्रकल्पांबाबत आढावा घेण्यात आली. या बैठकीस आमदार सुमित वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, 'एमआयडीसी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेंकटरासु, वर्धा जिल्हाधिकारी वानमथी सी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाढोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव १५ जुलैपर्यंत राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करावा व त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रभा मंजुरीसाठी सादर करावा. कारंजा औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, सध्याच्या पाणीसाठा क्षमतेत वाढ कशी करता येईल, याबाबत तांत्रिक तपासणी करावी. सिंचन क्षेत्राच्या पुर्नस्थापनेचा खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ने उचलून पाणी आरक्षण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कारंजा अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक पाणी उपलब्धतेच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाला विविध पर्यायांचा अभ्यास करून सविस्तर नियोजन संबंधित आणि तयार करावे. या अनुषंगाने पाणी वापराची कार्यक्षमता आणि उत्पादन अभ्यास करण्याची सूचना ही

देण्यात आली आहे. तसेच, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामधून कार प्रकल्पात पाणी वळवण्याची शक्यता तपासण्याचे आदेशही जलसंपदा विभागाला देण्यात आले. आर्वी उपसा सिंचन योजना सध्या प्रगतीपथावर असून येत्या रब्बी हंगामात २२८८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष सिंचनाचे उद्दिष्ट आहे. उर्वरित कार्यक्षेत्रासाठीचे काम सुरू असून, जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव १० दिवसांत नियामक मंडळास सादर करावा. तसेच भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. आर्वी उपसा सिंचन योजनेतील पीक पद्धतीचा अभ्यास करून यापेक्षा चांगला पीक पॅटर्न कसा राबवता येईल याबाबत कृषी विभागासोबत समन्वय साधून अभ्यास करण्याचे निर्देश ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

कुलूपबंद घरातून चोरट्याने केले दागिने लंपास

महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. १५ जून

कुलूपबंद घराला निशाणा करीत अज्ञात चोरट्याने १ लाख ५९ हजारचे सोन्याचे दागिण्यावर डल्ला मारला. ही घटना आर्वी येथील लहानुजीनगर येथून उघडकीस आली.

रोहित अजब खंडाते (२१) रा.लहानुजीनगर हे नागपूरला नातेवाईकाच्या भेटीला गेले होते. घराला कुलूप

असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून चोरी केली. घराशेजारील मीना खंडाते यांनी चोरी झाल्याची माहिती दिली. नागपूर येथून परत आल्यानंतर रोहित खंडाते यांना घराचे कुलूप तोडून दिसले आत प्रवेश केला असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडून दिसले. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने यामध्ये सोन्याची चेन, लॅपेट, दोन सोन्याच्या अंगठ्या

देशी दारू, कारसह ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. १५ जून

शहरातील जुनापाणी चौकात नाकेबंदी करून देशी दारू, कारसह ७लाख रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.

दारुची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे

शाखा पथकाला प्राप्त झाली, माहितीच्या आधारे इतवारा बाजार वर्षा येथे राहणारा कमल कंजर हा एमएच ३८ ४२२४ क्रमांकाच्या चारचाकीने अमरावती जिल्हातून आर्वी मार्गे वर्षा येथे देशी दारूचा माल अवैधरित्या वाहतूक करून घेऊन येत आहे. अशा माहितीवरून जुना पाणी चौक, वर्षा येथे

नाकेबंदी केली असता. आरोपीला पोलीस दिसताच आरोपी हा गाडी सोडून पळून गेला. गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिवकीत व मागील सीटवर २० खड्यांचे खोक्यात देशी दारूच्या २ हजार सीलबंद शीशा गाडीसह किंमत ७ लाख रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा

नोंद करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, शेखर डोंगरे, प्रमोद पिसे, विकास मुंडे, सुगम चौधरी, राहुल अधवाल, प्रफुल पुनवटकर, राहुल लुटे यांनी केली.

महावितरणच्या देऊरवाडा उपकेंद्राला आयएसओ मानांकन



महासागर प्रतिनिधी
वर्धा, दि. १५ जून

ग्राहकांना अखंडित आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा देण्याच्या महावितरणच्या वचनबद्धतेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. वर्धा मंडळातील आर्वी, पिंपळगाव आणि हिंगणी पाटोपाट आता आर्वी विभागातील देऊरवाडा येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राला आयएसओ ९००१:२०१५ गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे मानांकन मिळाले आहे. या यशामुळे देऊरवाडा उपकेंद्राची गुणवत्ता आणि सेवा अधिकृतपणे प्रमाणित झाली आहे.

या मानांकनामुळे देऊरवाडा उपकेंद्रातील २४७ वीज वितरण, ३३/११ केव्ही उपकेंद्र,

उच्चदाब व लघुदाब वाहिन्या आणि वितरण रेहित्रांची देखभाल व संचालन या सर्व सेवांमध्ये आता आंतरराष्ट्रीय आयएसओ मानकांचे पालन केले जाईल. उपकेंद्रांचे सक्षमीकरण आणि नूतनीकरण यामुळे हे यश शक्य झाले आहे. महावितरणसाठी 'इज ऑफ लिव्हिंग' संकल्पनेनुसार ग्राहकांचे जीवनमान उंचावणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आयएसओ मानकांनुसार काम झाल्यामुळे ग्राहकांना आता अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहेत. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी देऊरवाडा उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अथक कार्याचे कौतुक केले असून, इतर विभागांनाही प्रेरणा घेऊन आयएसओ मानांकन

मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमागे वर्धा मंडळाच्या अधीक्षक अभियंता सिता पारखी यांचे नेतृत्व, आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ऊज्वल गावंडे, उपकार्यकारी अभियंता अमित गायकी, सहाय्यक अभियंता संदीप रामचंद्र लाडके, यंत्रचालक राहुल नाखले, राकेश लथाड आणि प्रवीण तिखाडे, तसेच बाह्यस्रोत यंत्रचालक पंकज गाडगे यांच्यासह उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत.

या यशाबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

खासदार काळे यांच्या घरालगतचा कोसळला सिमेंट रस्ता

पावसाने खोलली गटार योजनेच्या कामाची पोल

महासागर प्रतिनिधी
आर्वी, दि. १५ जून

शनिवारी सायंकाळी आलेल्या पहील्या पावसाने भुयारी गटार योजनेची पोल खोलली असून खासदार अमरकाळे यांच्या घरालगत बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याला मोठे भगदाड पडले. तेथे एक प्रकारे भुयारी मार्गच तयार झालेला आहे. यात दोषकुणाचा कंत्राटदाराचा की काम करून घेणाऱ्या महाराष्ट्र जिवन प्राधीकरण व नगर परिषदेचा असा सवाल नागरीकांचा आहे.

शहरात गत चार ते पाच वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाच्या देखरेखीखाली सुरू आहे. यातील पहिल्याच टप्प्याचे काम पुर्ण झाले नाही. मध्येच हे काम बंद पडले होते. तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. वसंतनगरमध्ये १२ फुट खोलीकरण करून काही चेंबर बनविले. मात्र खासदार अमर काळे यांच्या घरालगतचा मुख्य चेंबर बनविला नाही. तो चार



अभियंता म्हणतात मजबुतीकरणाला सहा महिने पाहिजे

गटार योजनेच्या कामाकरीता खोदलेल्या खड्याची योग्य प्रकारे भराई करून पाण्याचा वापर करून व त्याची दबाई केल्यानंतर तेवढ्या जागेवर जिथे सिमेंटी करणाचा रस्ता असेल तिथे सिमेंटीकरण व जिथे डाम्बरी करणाचा रस्ता असेल तेथे डाम्बरीकरण करण्याच काम करून घेण्याची जबाबदारी अभियंत्याची आहे. मात्र महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे अभियंते गजभीये यांनी सांगताना, खोदलेल्या खड्या बुजवील्यानंतर नैसर्गिकरित्या मजबुती करणाकरीता सहा महिने लागतात तर पुर्वीच नगर परिषदेने त्यावर रस्त्याचे बांधकाम सुरू केल्याने हे सगळं घडल असल्याची माहिती देवुन खड्डा बुजवीण्याकरीता झालेल्या दिर्गगाईचे समर्थन केले.

दिवसा आधी अननफानन मध्ये बनविला मात्र उर्वरीत काम काही केले नाही. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या आदेशाने कंत्राटदारने यावरच रस्ता सिमेंटी करणाचे काम सुरू केले. या दरम्यान शनिवारी (ता.१४) सायंकाळी जोरदार पाऊस आला.

तक्रार करून कारवाईची मागणी करणार

शनिवारी (ता.१४) झालेल्या पावसाच्या पाण्याने गटार योजनेद्वारे तयार केलेले चेंबर दबवुन पडलेल्या खड्ड्यामुळे सिमेंटीकरणाचा रस्ता कोसळला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याकरीता तक्रार करणार असल्याचे खासदार अमर काळे यांनी सांगितले आहे.

दोष कुणाचा कंत्राटदाराचा की अधिकाऱ्यांचा

महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाच्या अभियंत्यांनी गटार योजनेकरीता खोदलेले खड्डे योग्य प्रकारे भराई करून घेण्याकरीता दिर्गगाई केली आहे. जर योग्य प्रकारे भराई करून त्याची दबाई करून घेतली असती तर, पावसाच्या पाण्याने वरवर टाकलेली माती दबुन खड्डा निर्माण झाला नसता आणि सिमेंटीकरण केलेला रस्ता कोसळला नसता असे नागरिकांचे मत असुन याला दोषी, कंत्राटदार आहे की अधिकारी आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आहे.

भुयारी गटार योजनेच बांधकामच निकृष्ट दर्जाचे

या गटार योजनेचे काम पुर्वी पासुनच निकृष्ट दर्जाचे होत आहे. गडर टाकण्याकरीता खोदलेल्या खड्यातुन निघालेली माती बाहेर नेवुन टाकायची होती ती तिथेच पसरवील्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मुरूम टाकुन खड्डा बुजवायचा असतो मात्र खड्यामधुन निघालेल्या मातीचाच वापर करुन खड्डे कसेबसे बुजवील्या गेले आहे. याची दबाई चांगल्या प्रकारे झालेली नाही. तर दुसरीकडे चेंबर करीता वापरलेल्या विटा, सिमेंट मसाला एकदम निकृष्ट दर्जाचे आहे. हाच प्रकार खासदार अमर काळे यांच्या घरा लगतचा चेंबर बनवीतांना झाला आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पोलखोल झाली.

वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते ?

पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गूढित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी त्याची बातमीही होते. परंतु, वीज का गेली, का जाते, याचे उत्तर बहुतेकांना माहीत नसते.

यंत्रणा जोखमीची रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही. त्याचे एकदा कनेक्शन घेतले की, त्याची सेवा संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून चालू विधा बंद करता येते. तीही कोणत्या जोखमीशिवाय, वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली

पाहिजे. सारा पसारा उघड्यावर पारंपरिक अथवा अपारंपरिक सोतांपासून देशाच्या काळाकडे पाहून निर्माण झालेली चीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला 'ग्रीड' म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक विंचा मानवनिर्मित आपत्तीचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा विधा काही तालुके अंधारात जातात, तर कधी हा बिघाड गाव विधा काही भागापुरता मर्यादित असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारे व आकाशाच्या विजेतील कडकडाट सर्वांनी अनुभवलेला आहे.

तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज, दोन्हीमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण, उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली

असते. हानी टाळण्यासाठी यंत्रणा : दुसरी बाब म्हणजे वीज वीज विद्युत प्रवाह उत्कृष्ट यासाठी चाँकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे विचा विद्युत प्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.

बिघाड शोधणे जिकिरीचे जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा टूटप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध

मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांमधल्या सापडतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग लष्करातील जवानाला युद्धाचा सराव दरोज करवा लागतो. परंतु, युद्ध करण्याची वेळ सहसा येत नाही. इथे मात्र वीज कर्मचारी रोज युद्धभूमीवर असतात. चूक झाली की जीव जाणार, याची खूपगाठ बांधूनच त्यांना खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अथूनमधून घडत असतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जिवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते आणि येते, यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही.

वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये ?

१. आपल्या घरात आरसीसीबी (रिसिड्युअल कंरंट सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा

बंद होऊन जीवितहानी टाळता येईल. २. अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी. ३. वीज उपकरणे विधा वार्यरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी. ४. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी. ५. विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत. ६. वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच वीज वैपनीला संपर्क करावा. ७. बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज वैपनीला संपर्क करावा. ८. विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणला माहिती द्यावी. खंडित वीजपुरवठ्याची माहिती देण्यासाठी विविध पर्याय वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे वाट पाहूनच महावितरणला माहिती द्यावी. त्यासाठी महावितरणच्या १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. तसेच आपल्या रिसिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिसकॉल द्यावा अथवा NOPOWER ग्राहक क्रमांक हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवावा. महावितरणच्या मोबाईल ॲप आणि



संकेतस्थळावरूनही ग्राहक वीजपुरवठ्याबाबतची तक्रार नोंदवू शकतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे.

‘उथळ’ वृत्तवाहिन्यांनी फुगवलेला ‘फुगा’ ! दुर्दैव कि जीवनमृत्युतील काळाचा अंतरपाट

एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसबेने राज ठाकरे यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बराच वेळ दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीप्रमाणे ‘बंद दाराआड’ चर्चा झाली. नंतर ‘डीनर डिप्लोमसी’ ही झाली. सदरची भेट राजकीय नव्हती, असे दोन्ही कडूनही त्यावेळी सांगितले गेले. पण, महानगरपालिका निवडणुका जवळ आल्याने ही भेट योग्य रणनीती उरण्यासाठीच होती, असे म्हटल्यास वागणे ठरू नये. नंतर ‘उथळ’ वृत्तवाहिन्यांनी ‘शिवसेना-मनसे’ युती होणार, अशा बातम्या देण्यास सुरुवात केली. याचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच, ३ दिवसांनंतर एका पॉडस्काटर प्रसिद्ध अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर यांनी मनसबेने राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आला. त्यात उध्दव ठाकरे आणि आपण एकत्र येणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्र खुब मोठा आहे. त्याच्या पुढे आमची भांडणे फिरकोळ आहेत’. यात राज ठाकरे यांनी स्पष्टपणे युती करू किंवा तयार आहे, असे म्हटले नाही. काही तासांतच कामगार सेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘मीही सर्व विसरायला तयार आहे. पण, राज यांनी गद्दगशी आणि भाजपशी संबंध ठेवणार नाही. कोणालाही घरी बोलवणार नाही. कोणालाही पाठिंबा देणार नाही, अशी शिवारायांमुळे शपथ घ्यावी’, असा ‘अदी’ आणि ‘शर्धी’चा गतिरोक उभा करून मनसेबरोबर जाण्याचे संकेत दिले. खरेच मराठी माणसासाठी एकत्र यायचे असेल तर, मंत्रिपद नको, लाल दिव्याची गाडी नको, सत्ता नको. फक्त मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत आहोत, अशी जाहीरपणे उध्दव ठाकरे शोध घेतली का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एका बैठकीसाठी एकत्र आले. पुन्हा वृत्तवाहिन्यांच्या हाती कोलीत मिळाले; आणि दोन्ही राष्ट्रादी एकत्र येणार, असा सूट आळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत झाडून सर्व वृत्तवाहिन्यांवर ‘उबाठा-मनसे’ आणि ‘शरद पवार-अजित पवार’ एकत्र येणार याच विषयाचे तंत्र चालू आहे. वृत्तच नव्हे तर, निरर्थक चर्चांच्या फैरीही झडत आहेत. संजय राऊत यांनीही राज यांच्या भूमिकेचे समर्थन केले. परंतु, ‘मनसे’ आणि ‘उबाठा’ गटाच्या काही नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मात्र, अंधभक्त असलेले कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. तसेच, राजकारणात केव्हाही

काहीही घडू शकते, हे जरी खरे असले तरी ‘उध्दव आणि राज’ एकत्र येणे हे कदापिही शक्य नाही. दोघांमधून विस्तवही जात नाही, त्यामुळे ३६ वा आकडा ६३ होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. थोडक्यात, हा प्रकार म्हणजे वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा ‘शिळ्या कडीला ऊत’ आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हटल्यास वागणे ठरू नये. यापूर्वीही २०१७ आणि २०१९ मध्ये असे प्रयोग झाले होते. आपल्या राठी समाजात ‘भाऊबंदकी’ ही सर्वात मोठी लागलेली ‘कीड’ आहे. पूर्वापार ती चालत आलेली आहे. प्रसंगी एकमेकांचे मुडदेही पडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. राज हे स्वाभिमाना आहे. त्यांचा वक्तृत्वावर पगडा आहे. त्यांच्यात कमाळीचा दूरदृष्टीपणा आहे. त्यांचं प्रत्येक भाषण, मुलाखत, प्रतिक्रिया ही मुद्देसुद्द आणि अयश्यास असते. म्हणूनच त्यांची भाषणे एकण्यासाठी गर्दी तर होतेच पण, ती शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकली जातात. त्यांचा स्वभाव संयमी आणि मैत्रीपूर्ण असा आहे. तर, याच्या उलट परिस्थिती उध्दव ठाकरेची आहे. त्यांच्या स्वभावात अहंकार, मगुरुपणा त्यां ठायी जाणवतो. राजकारणाच्या परिपक्वतेचा तर पूर्णपणे अभाव आहे. यांच्या प्रत्येक भाषणात गद्दार, बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, निरर्थक शब्दांच्या कोट्या, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, थापा मारणे आणि न पैलणारी आव्हाने देणे या पलीकडे काहीच नसते. दूरदृष्टीपणा म्हणजे काय ? हेच यांना माहित नाही. यांची, आदित्य आणि संजय राऊतची भाषणे ‘करमणूक’ आणि ‘टाईमपास’ म्हणून ऐकली जातात. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून व वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन मुख्यमंत्रिपद मिळवले. पण, तेही सांभाळता आले नाही. पदतर घालवलेच पण, पक्ष, चिन्ह, स्वतःचा अहंकार, नगरसेवक, कार्यकर्ते असतःची अपरिपक्वता आणि अहंकारी स्वभावामुळे घालवले. पण, खापर मात्र फडणवीस आणि अमित शहांवर फोडत आहेत.

राज हे उध्दवच्या हाताखाली काम करण्यास कधीच तयार होणार नाहीत. तेच जर काराचे होते तर, त्यांनी शिवसेना सोडून ‘मनसे’ला जन्म देण्याचा आटापिटाच केला नसता. आज दोघांचेही पाय खोलात आहेत. भाजपने तगडे आव्हान त्यांच्यापुढे उभे केले आहे. शिंदे आणि अजितदादा येऊन मिळाल्यामुळे अजूनच अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे क्षणभर असे जरी मानले, की दोघांची युती झाली. पण, नेतृत्व, जगावाटप याचे काय ? उध्दव ठाकरेंना तर सत्तेची किती चटक लागली आहे ? हे मागील विधानसभा निवडणुकीवेळी सर्वांनी बघितलेच आहे. त्यामुळेच ‘उघडपापशी नागडा गेला अन् रात्रभर थंडीने कुडकुडत मेला’ अशी परिस्थिती होऊ नये, याची राज ठाकरे नक्कीच दखल घेतली, यात शंका नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे, संजय राऊत, सुभगा अंधारे या वाचाळविरांचे आणि राज ठाकरेंचे पटले का ? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कारभारी ‘युती’, ‘आघाडी’च्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात कशी ‘धूळफेक’ करतात ? युत्या आणि आघाड्या या जनतेच्या नव्हे तर, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या जातात, हे काही दिवसांतच समोर आले. काश्मीरमध्ये हिंदू आणि मराठी माणसांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. संपूर्ण देशात संतापाची लाट उमळली. इतर देशांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्वरित काश्मीरला रवाना झाले. पण, २ दिवस आधीच ‘महाराष्ट्राच्या’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी युतीची भाषा करणारे अतिविद्वान संपादक आणि विश्वप्रवक्तृयांनी आपला पुळका किती बेगडी आहे, हे दाखवून सर्व महाराष्ट्राची इज्जत धुळीत मिळवली. मोदी, शहा, शिंदे आणि फडणवीसांच्या द्वेषाची काविळ झालेल्या या महाशयांनी नेहमीप्रमाणेच गरळ ओकली. दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मृतांना ब्रध्दंजली वाहणे तर सोडा. या हल्ल्याला मोदी, शहा जबाबदार आहेत. तिकडे गेले म्हणजे उपकार नाही केले, शिंदेचे तिकडे काय काम ? अशी मुकाफळे उधळली. हे कमी की काय म्हणून, फक्त हिंदूच नव्हे तर, मुस्लिमांही मारले गेले, असे म्हणत प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांना खोटे पाडण्याचा करटेपणाही या संपादक (?) म्हणून घेणा-या वाचाळविरांचे केला. पण, दोनच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हिताच्या गोष्टी करणारे दोन्ही नेते मात्र, देश दुःखसागरात बुडाला असताना, परदेशी सहकुटुंब सहपरिवार ‘थंडा थंडा, कुल कुल’ करण्यात मग्न होत, ते आले तर नाहीच पण, साधं टूटही केले नाही, याचा विषय पडला. मागच्याच झाली फडणवीसांनी मोठे मन केले, म्हणून मुंबई महानगरपालिका उध्दव ठाकरेंच्या हातात राहिली. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आता तसे होणार नाही. वक्फ बोर्ड आणि काश्मीर हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य ‘उबाठा’ ला चांगलेच भोवणार आहे. मराठी मतदार नक्कीच दुखावला गेला आहे. मुंबई मनपा हातातून गेली तर, कायमचे ‘लंडनवासी’ व्हावे लागेल, या भीतीने युतीची खटपट चालू आहे, हे शेंबडे पोरंगीही सांगले.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही भाऊ एकत्र यावे किंवा युती ठावली, असे कितीही वाटत असले तरी ते शक्य वाटत नाही. दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे एखाद्या पक्षाचे विलीनकरण करावे लागेल. ते होणे नाही. युती म्हटले तर, नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिल. आदित्य ठाकरेंनी ‘संपल्याच्या पक्षाविषयी काय बोलायचे ?’ अशी केलेली हल्लेबाजी; आणि राज यांनी बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात ‘सूप आणि वडापाव’ची वाच्यता करून उध्दवाची कडलेली इज्जत; आणि २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेत ‘किंगमेकर’चा भूमिकेत मनसबे असताना, सत्तेसाठी एका रात्रीत उध्दव ठाकरे यांनी

मनसबे फोडलेले ६ नगरसेवक, माहीम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे यांना न दिलेला पाठिंबा आणि अशा इतर टीका-टीपण्या, घटना दोघे इतक्या सहजसाहज्जी विसरतील का ? हाही मोठा प्रश्न आहे. अतिविद्वान (?) विश्वप्रवक्ते यांनी ‘शिवतीर्था’ला ‘कॅफे हाऊस’ची उपमा दिली होती. पण, आज सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलत; आणि नाकाने कांदे सोलत रोज ‘बेगडी’ बोलत असले तरी लवकरच ते नित्यनियमाप्रमाणे तोंडावर आपटतील, यात तिळमात्र शंका नाही. कारण, मनोमिलन होण्यात ते स्वतःच मोठा अडसर आहेत. उध्दव पूर्ण पक्ष संपेपर्यंत काही त्यांना सोडणार नाही.

मागच्या आठवड्यात उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडेल’. ते अगदी बरोबर बोलले. स्वतःच्या बापाच्या विचारांना तिलांजली; आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून आपला आणि मुलाचा स्वार्थ साधला. त्याची काही प्रमाणात परतफेड महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत केलीच आहे. आता उरलेली परतफेड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करून महाराष्ट्र आपला बदला नक्कीच पूर्ण करेल; आणि हेच महाराष्ट्राच्या मनात आहे, असे म्हटल्यास वागणे ठरू नये. थोडक्यात, उध्दवांच्या मनात जे आहे, ते कदापिही होणे शक्य नाही, असो.

‘राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण, मते मिळत नाहीत’ असे विधान करत शरद पवार यांनी ‘मनोमिलना’त खोडा घातलाच आहे. राज आणि उद्धव यांच्यात अजूनही युतीसंदर्भात बैठक झाली नाही. युतीच्या टीका-टीपण्यांवरून प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्याचा फायदा ‘उबाठा’ ला होऊ नये म्हणून, योग्य वेळ साधत राजकारणातील ‘खरे चाणक्य’ फडणवीस यांनी राज यांची भेट घेऊन उध्दव ठाकरे यांना चांगलीच धोबीपछाड दिली, असे म्हटल्यास वागणे ठरू नये. राज ठाकरे आणि भाजप यांची जवळीक बघता ही बैठक राजकारणाचा वेगळे वळण देईल, असे वाटणे चुकीचे ठरणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वर्धापनदिनाच्या मेळाव्यात दस्तुरखुद शरद पवारांनीच दोन्ही राष्ट्रादीच्या युतीला पूर्णविराम दिला आहे. त्याचप्रमाणे आज ‘उबाठा-मनसे’च्या ‘मनोमिलना’च्या कितीही चर्चा होत असल्या तरी, या दोघांत युती होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ‘उथळ’ वृत्तवाहिन्यांनी ‘फुगवलेला हा फुगा’ चाणक्य देवाभाऊंनी योग्य वेळ साधून राज यांची भेट घेऊन फोडला आहे, असे म्हटल्यास वागणे ठरू नये. देवाभाऊंनी मारलेल्या ‘मास्टर स्ट्रोक’मुळे शेवटी हे ‘पेल्यातील वादळ’च उरले, हे मात्र नक्की. कदाचित, उद्या उध्दव ठाकरेंना एकटे पाडण्यासाठी चाणक्य देवाभाऊंनीच ही खेळी खेळल्याचे उघड झाल्यास, आश्चर्य वाटायला नको.

*** प्रदीप व्ही. खोलमकर ***
नाशिक. मोबाईल ८७६७५९२९८०

आणि संयमाने ते स्वप्न अखेरीस साकार होत होते. फक्त दोन दिवसांपूर्वी, त्यांची पत्नी डॉ. कोमी व्यास एक वैद्यकीय व्यावसायिक यांनी भारतातील नोकरीचा राजीनामा दिला. बॅंगलूर झाल्या, निरोप घेतले गेले आणि भविष्य वाट पाहत होते. सकाळी, सर्व पाच जण आशा, उत्साह आणि योजनांनी भरलेले लंडनला जाण्यासाठी एअर इंडिया फ्लाईट १७९ मध्ये चढले. सेल्फी काढला नि नातेवाईकांना पाठवला. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी एकदमपणे प्रवास. पण ते स्वप्नांच्या नगरीत पोहोचलेच नाहीत. विमान कोसळले आणि कुणीही वाचले नाही. काही क्षणात, आयुष्यभराची स्वप्ने धुळीला मिळाली. आई, वडील आणि त्यांच्या ३ मुलांची विमानात बसल्याच्या आनंदाच्या भरात घेतलेली शेवटची सेल्फी... हा आनंद त्यांच्या ५ जणांच्या सुखी परिवाराकडून धुळीला मिळाला. डॉ. कोमी व्यास यांनी २४९ प्रवाशांच्या बोईंग विमानातील तब्बल २४९ प्रवाशांच्या मृत्यू झाल्याने देश शोक सागरात बुडाला असून अनेकांनी यापूर्वीच्या विमान दुर्घटनांच्या आठवणी जागवल्या आहेत. या अपघातामागील अनेक कारणांचा मागोवा घेतल्या जात असला तरी नेमकं कारण येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

यातील एक प्रवासी प्रतीक जोशी गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल, त्यांनी आपल्या पत्नी आणि भारतात राहणा-या त्यांच्या तीन लहान मुलांसाठी परदेशात उच्चल भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. वर्षानुवर्षे नियोजन, कागदपत्रे

पण त्याच क्षणात काळाने आपली योजना आखली होती. एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा आणि एका क्षणात सगळं संपलं. पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळ असं सारं काही जागेवर होते. फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर फोनवरचे शेवटचे मॅसेज अजूनही वाचले गेले नाहीत. कॉल मी व्हेन यु लॅड...., मिस यु... आणि टेक केअर...

यातच कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, तर कुठे फोन कट झाल्यावर अजूनही ‘हॅलो...हॅलो...हॅलो’ म्हणणारं कुणी तरी. कुणीच ठरवत नाही की, शेवटचा टेक्स्ट कोणता असेल, शेवटची मिठी कोणती असेल आणि शेवटचा शब्द कोणता असेल आज जे गेले, त्यांच्या हसण्याच्या प्रतिक्रिया आणि आदमी मनापासून माफ करा. मृत्यू अटळ आहे पण तो येईपर्यंत मृत्युशिवाय जगणं, हेच खरं आयुष्य आहे. विमान दुर्घटनेत अचानक काळाच्या प्रवाहात हरवलेल्या त्या सर्व निष्पाप आत्म्यांना नम्र श्रद्धांजली!

शब्दस्पर्शी
सुनील शिरपुरे
कमळवैधी, यतमाळ
प्रमाणध्वनी-७०५७९८५४७९

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक अर्थात मुंबईची लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज पाऊण कोटीहून अधिक मुंबईकर लोकल सेवेने प्रवास करतात. मात्र आज हीच मुंबईकरांची जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्युवाहिनी ठरत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नुकतीच मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील लोकल वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अर्थात लोकल दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव जाण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही अनेकांनी अशा दुर्घटनेत आपला जीव गमवला आहे. रेल्वे अपघातात दररोज पाच ते सात जणांचा मृत्यू होतो असा एक अहवाल सांगतो याचाच अर्थ रेल्वेचा प्रवास आता पूर्वी इतका सुरक्षित राहिला नाही. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. लोकलना स्वयंचलित दरवाजे आहेत त्याचे स्वागतच व्हायला हवे मात्र

सर्व लोकल वातानुकूलित करून लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली. लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यास अनेकांनी विरोध केला. लोकलमधील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजे हा उपाय योग्य ठरणार नाही. स्वयंचलित दरवाज्यामुळे घुसमट होऊन

मूळ प्रश्न हा मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा आहे. वाढत्या लोकसंख्येपुढे सर्वच साधनसमृद्धी अपुरी पडत आहे. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत केवळ परप्रांतीयच नाही तर खेड्यातूनही हजारो लोक मुंबईत रोजगारासाठी स्थलांतर करत असतात त्यामुळे मुंबईची सूज वाढत चालली आहे. कितीही आणि कोणत्याही उपाययोजना केल्या तरी त्या वाढत्या लोकसंख्येपुढे अपुऱ्याच ठरणार आहे. त्यामुळेच शहराचा नव्याने पुनर्विकास करण्याची गरज आहे मी माझ्या ’ शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार व्हावा ! ’ या लेखातच हे लिहिले आहे. जोवर शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार होणार नाही तोवर अशा घटना घडतच राहणार आणि त्यात मुंबईकरांचा जीव जातच राहणार आहे.

मुंबई उपनगरी रेल्वे वाहतूक अर्थात मुंबईची लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज पाऊण कोटीहून अधिक मुंबईकर लोकल सेवेने प्रवास करतात. मात्र आज हीच मुंबईकरांची जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्युवाहिनी ठरत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नुकतीच मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईतील लोकल वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अर्थात लोकल दुर्घटनेत मुंबईकरांचा जीव जाण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही अनेकांनी अशा दुर्घटनेत आपला जीव गमवला आहे. रेल्वे अपघातात दररोज पाच ते सात जणांचा मृत्यू होतो असा एक अहवाल सांगतो याचाच अर्थ रेल्वेचा प्रवास आता पूर्वी इतका सुरक्षित राहिला नाही. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. लोकलना स्वयंचलित दरवाजे आहेत त्याचे स्वागतच व्हायला हवे मात्र

सर्व लोकल वातानुकूलित करून लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली. लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यास अनेकांनी विरोध केला. लोकलमधील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजे हा उपाय योग्य ठरणार नाही. स्वयंचलित दरवाज्यामुळे घुसमट होऊन

मूळ प्रश्न हा मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा आहे. वाढत्या लोकसंख्येपुढे सर्वच साधनसमृद्धी अपुरी पडत आहे. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत केवळ परप्रांतीयच नाही तर खेड्यातूनही हजारो लोक मुंबईत रोजगारासाठी स्थलांतर करत असतात त्यामुळे मुंबईची सूज वाढत चालली आहे. कितीही आणि कोणत्याही उपाययोजना केल्या तरी त्या वाढत्या लोकसंख्येपुढे अपुऱ्याच ठरणार आहे. त्यामुळेच शहराचा नव्याने पुनर्विकास करण्याची गरज आहे मी माझ्या ’ शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार व्हावा ! ’ या लेखातच हे लिहिले आहे. जोवर शहरांच्या नियोजनाचा पुनर्विचार होणार नाही तोवर अशा घटना घडतच राहणार आणि त्यात मुंबईकरांचा जीव जातच राहणार आहे.

आजचा विनोद

वेडा : बेकारीचा प्रश्न मी चुटकीसरसा सोडवू शकेन. सर्व स्त्रियांना एका बेटावर व पुरुषांना दुसऱ्या बेटावर.

डॉक्टर : पण त्यामुळे बेकारी काय होणार ?

वेडा : सगळेजण नौका बांधण्याच्या उद्योगात मग होतील ना ?

SMS

Aapki Nayi Subah itni Sayani hojaye.
Dukhon ki sari batein aapki purani khushiya.
Dejaye itni khushiya ye din,
Ki Dukhai bhi aapki diwaani ho jaye.

वाचक सिंहितात

लॉस एंजलिस मधील हिंसाचार

अमेरिका एक जागतिक महासत्ता आहे. एक विकसित, संपन्न आणि स्वातंत्र्य प्रिय देश अशी अमेरिकेची ख्याती आहे. त्यामुळे सगळ्या जगाचा ओघ अमेरिकेकडे वाहतो आहे. अमेरिकन नागरिकही स्वतःला श्रेष्ठ, शिस्तबद्ध, आधुनिक आणि श्रीमंत म्हणून शेखी मित्रवत असतात. पण प्रत्यक्षात काही काळापासून तसे दिसत नाही. सध्या कॅलिफोर्नियातील, लॉस एंजलिस येथे हिंसाचार सुरू आहे. तो काही थांबायचं नाव घेत नाही. द्रुम्य सरकारने सत्तेत आल्यापासून अमेरिकेतील बेकायदेशीर नागरिकांना बाहेर काढायचा सपाटा सुरू केला आहे. भारतीय सहिष्णू असल्याने शांतपणे परतले. पण बहुसंख्येने अमेरिकेत बेकायदेशीर असलेले मेक्सिकन लोक हे गुन्हेगारी मानसिकतेचे असल्याने त्यांनी ह्या

कारवाईच्या विरोधात हिंसाचार चालू केला. द्रुम्य च्या विरोधी पक्षाचे सरकार कॅलिफोर्निया राज्यात आहे. त्यामुळे स्थिती अधिक बिघडली. लॉस एंजलिस हे हॉलीवूड आणि आयटी कंपन्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच डिजिटलसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातून कामासाठी आणि पर्यटनासाठी लोक इथे येतात. आणि ह्या हिंसाचारामुळे सध्या सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. दोन दिवसांनंतरही सरकारला हिंसाचार थांबवात आला नाही, त्यामुळे द्रुम्य यांनी तिथे थेट सैन्याला पाठवले. कारण ही आग जर लवकर विझवली नाही तर तिचा वायवा संपूर्ण अमेरिकेत पसरले याची जाणीव द्रुम्य यांना निश्चितच झाली अरणार. परंतु त्यामुळे आणखी एक वेगळा वाद निर्माण झाला. महासत्ता म्हणून जगातील देशांचे युद्ध थांबवण्याचा दावा करणारी अमेरिका, स्वतःच्या देशातील, एका राज्यातील, एका शहरातील हिंसाचार थांबवू शकत नाही. या हिंसाचारामुळे अमेरिकेची जगभर नाचकी होत आहे. तसेच प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्येकच देशाला

घुसखोर नको असतात. कारण 'ते' त्या देशातील अर्थकारण, रोजगार, संस्कृती यावर आक्रमण करतात. भारतातही घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आहे. भारत सरकारने सुद्धा आता बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत कडक धोरण अवलंबिले पाहिजे. हीच ती वेळ आहे. कारण आता अमेरिकेच्या तोंडालाच पडू लागलेली आहे.

सौ. माधवी पक्की नागपूर

स्त्रीसन्मान : संस्कृतीची खरी ओळख !

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः ! जेथे नारीची पूजा केली जाते, तेथे देवतांचा वास असतो, अशी हिंदू धर्माची शिकवण आहे. हिंदू संस्कृतीत स्त्रीला 'शक्ती'चे रूप मानले गेले आहे. प्राचीन काळात स्त्रीला केवळ एक सामाजिक घटक नव्हे, तर हिंदू 'संस्कृतीचा कणा' या दृष्टीने सन्मानाने पाहिले जात होते.

आजच्या आधुनिक समाजात स्त्रियांना कायदेशीर अधिकार, समानता, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळत आहेत. मात्र, प्राचीन भारतात स्त्रियांना मिळणारा मान आणि सन्मान आजच्या २१व्या शतकात हरवलेला दिसतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे हॅडबॉडी उरलेली वैष्णवी हगवणे ! केवळ हॅडबॉडीच नव्हे, तर स्त्रियांवरील मानसिक व शारीरिक शोषण, बलात्काराच्या वाढत्या घटना या सर्वांवरून समाजाची स्त्रीकडे बघण्याची विकृत मानसिकता स्पष्ट होते.

म्हणूनच, केवळ कायद्याच्या आधारे नव्हे, तर समाजाची मानसिकता बदलल्यावरच खऱ्या अर्थाने स्त्रीसन्मानाची परंपरा जोपासली जाऊ शकते. यासाठी प्रत्येक घरात साधनेचा संस्कार होणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्राचीन हिंदू संस्कृतीतील स्त्रीसन्मानाची मूल्ये जोपासण्यास मदत मिळेल आणि समाजातील मानसिक विकृतींवर अट्टा बसेल.

सौ. प्रिया बागडदेव छिंदवाडा

अशोकान्न...

जागतिक पितृ दिन

प्रेम आणि धाक
एकाच नाण्याच्या बाजू
लेकराला मिळायलाच हवं
'माणुसकीचं' बाळकडू..

अव

हल्ली रात्रीच्या वेळी आकाशात पाहिलं तर लुकलुकणारे तारे, चांदण्या दिसण्याचं प्रमाण तुलनेनं बरंच कमी झालं आहे. यामागे शिथळ कारणं आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे असें होऊ शकतं. पण अशा परिस्थितीतही भारतात निसर्गाचा एक कमाळ आविष्कार प्रत्येकालाच आश्चर्यचकित करत आहे.

हा आविष्कार म्हणजे भारतातील अतिशय दुर्लभ भागात असणारं एक लहानसं गाव. इथं बाहेरचं कोणी गेलं तर त्यांची दमछाक होते, थंडीनं दातखिळी बसते. इथं दूरदूरपर्यंत कोणीच नसल्यामुळं रात्रीच्या वेळी नुसतं बाहेर वावरणंही धडकी भरवतं. जगातील आणि भारतातील काळोख्या रात्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि आकाश अगदी सहजपणे दिसणाऱ्या या ठिकाणाचं, या गावाचं नाव आहे हानले.

पर्यटकांचा ओघ सुरू

लडाखच्या पूर्व भागात, चांगथांग पठारावर हे लहानसं गाव आहे. लेहपासून ते साधारण २५० किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून हे गाव साधारण ४,५०० मीटर (१४,७६० फूट) उंचीवर वसलेलं

बँकॉक पोलिसांनी

अडकलेल्या एका मांजरीची सुटका केली आणि तिला परत अटक केली. प्रत्यक्षात, सुटका केल्यानंतर, मांजरीने पोलिस अधिकाऱ्यांना अनेक वेळा चावा घेतला. म्हणूनच तिला अटक करण्यात आली. आता मांजरीचा 'मगशॉट' व्हायरल होत आहे. पोलिसांनी मांजरीची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. बँकॉक पोलिस अधिकारी दा परिंदा पाकिस्तुक यांनी हरवलेल्या अमेरिकन शॉर्टहेअर मांजरीची असामान्य कहाणी शेअर केली. साउथ चायना मॉनिंग पोस्टनुसार त्यांनी मांजरीचे चांगले स्वागत केले आणि तिची काळजी घेण्यास सुरुवात केली. आम्हाला प्रेम देण्याऐवजी, गोंडस गुलाबी हार्नेस घातलेली मांजर अनेक पोलिस अधिकाऱ्यांना ओरबाडू लागली आणि चावू लागली. या मांजरीचे नाव नाब तांग आहे. त्याचा अर्थ 'पैसे मोजणे' असा होतो. एका अधिकाऱ्याने लिहिले, की या मांजरीवर पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे आणि तिला ताब्यात घेण्यात आले.

आहे. ते आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासह खगोलशास्त्रीय महत्त्वासाठीही प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये हानलेमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला असून, याला खगोलशास्त्रीय पर्यटन असंही नाव देण्यात येत आहे.

जगातील सर्वात उंचावरील वेधशाळा
हानले येथील वेधशाळा



इथं चालतो ताऱ्यांचा खेळ!


ही जगातील सर्वात उंचावरील वेधशाळांपैकी एक आहे. ही वेधशाळा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थांकडून विविध निरीक्षणपर कामांसाठी वापरली जाते. हानलेमधे फारच कमी वस्ती आणि कोणतेही शहरीकरण नसल्यामुळं इथं कृत्रिम प्रकाशाचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे येथील रात्री सर्वाधिक काळ्याकुट्ट आणि मनात धडकी भरवणाऱ्या असतात. २०२२ मध्ये हानले हे ठिकाण भारताचं पहिलं 'डार्क स्काय रिझर्व्ह' म्हणून घोषित करण्यात आलं आणि साऱ्या जगाचं

लक्ष या ठिकाणानं वेधलं. खगोल अभ्यासक आणि ग्रहात्यांमध्ये रमणाऱ्यांसाठी हानले म्हणजे एक पर्वणीच.

आकाशगंगा दिसते अगदी सहज

दिवस मावळतीला गेल्यानंतर आणि आकाश निरभ्र असेल तेव्हा हानलेमध्ये रात्रीच्या अंधारात काही अद्वितीय दृश्य आणि ग्रहतारे पाहता येतात. 'मिल्की वे' आणि इतर आकाशगंगा इथून अगदी सहजपणे आणि

दुर्बिणीशिवाय पाहता येतात. उल्का वर्षाव, निखळणारे तारे, उल्कावर्षाव, चंद्र, ग्रह आणि उत्तरेकडील प्रकाशरेषा असा अद्भुत नजाराण हानले इथं येणाऱ्या प्रत्येकापुढं सादर करतं. लेहपासून इथं येण्यापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक खडतर आहे. शिवाय हा भाग चीन सीमेनजीक येत असल्यानं अनेकदा इथं काही संवेदनशील भाग ओलांडून पोहोचावं लागतं. प्रवास कितीही मोठा असला तरी हानलेमध्ये येऊन आपल्याला नगण्य भासवणारी भव्य आकाशगंगा आकाशात दिसते तेव्हा इथं येण्याचं चीज झाल्याचीच एकमेव भावना मनात घर करते.



भारताचा बदलला भूगोल!

भारताची सागरी किनारपट्टीची लांबी ३,५३७ किलोमीटरने वाढली आहे. म्हणजेच भारताची एकूण सागरी किनारपट्टी आता ११०९८.८१ किलोमीटर इतकी झाली आहे. भारताच्या या वाढलेल्या किनारपट्टीमुळे संशोधक अंचबित झाले आहेत. भारताची सागरी किनारपट्टी वाढण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत.

भारताच्या सागरी किनारपट्टीची लांबी ७,५६१.६० किमी इतकी असल्याचे आपण आतापर्यंत शालेय पुस्तकांमधून शिकलो आहोत. तसेच अधिकृत कागदपत्रांमध्येदेखील असाच उल्लेख आढळतो, पण आता भारताच्या सागरी सीमांच्या नवीन गणनेनंतर देशाच्या सागरी किनारपट्टीची लांबी ३,५३७.२१ किलोमीटर म्हणजेच सुमारे ५० टक्क्यांनी वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये ऑफशोर बेटे आणि इतर लहान-मोठ्या बेटांचादेखील समावेश आहे.

सुधारित किनारपट्टी मोजणीला मान्यता ही बेटे जुन्या गणनेत समाविष्ट नव्हती. किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या सुधारित आकृतीला एकमताने सहमती दर्शविली आहे. यामुळे भारताच्या भौगोलिक माहितीमध्ये हा मोठा बदल झाला आहे. केंद्रीय नौवहन मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नवीन पद्धत वापरून केलेल्या गणनेनंतर सुधारित किनारपट्टीच्या लांबीला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे. भारताच्या सागरी

किनारपट्टीच्या मोजणीचा वाद २०१० पासून सुरू होता. गृह मंत्रालयाच्या मते, १९७० पासून भारताच्या किनारपट्टीची लांबी ७,५६१ किलोमीटर आहे. विविध सरकारी विभागांनी किनारपट्टीसाठी वेगवेगळे आकडे वापरले आहेत. २०१९ मध्ये या मुद्द्याची तपासणी करण्यात आली. किनारपट्टी संवर्धन आणि विकास सल्लागार समिती २०१० पासून या मुद्द्यावर विचारविनिमय करत होती.

प्रमाण आणि गणना पद्धतीत बदल विद्यमान किनारपट्टीच्या लांबीमध्ये इतक्या मोठ्या फरकाचे मुख्य कारण म्हणजे प्रमाण आणि गणना पद्धतीतील झालेला बदल आहे. वेगवेगळ्या स्केलच्या नकाशांवरून किनारपट्टीची लांबी मोजली जाते, तेव्हा त्यात फरक असू शकतो. नकाशा जितका मोठा आणि स्पष्ट असेल तितका लांबीचा डेटा अधिक अचूक असेल. आता केलेल्या गणनेमध्ये खाडी, किनारी बेटे आणि बेटे यासारख्या विविध रचनांचा समावेश आहे. मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, भारताच्या किनारपट्टीच्या लांबीमध्ये १,२९८ ऑफशोर बेटे आणि बेटे समाविष्ट आहेत. यामध्ये १०५९ ऑफशोर बेटे आणि २३९ बेटे आहेत. भारतातील मुख्य भूमीत समाविष्ट असलेल्या राज्यांमध्ये गुजरातच्या सागरी किनारपट्टीची लांबी सर्वाधिक आहे. गुजरातची किनारपट्टी २,३४०.६२ किलोमीटर आहे. त्याच वेळी पुद्दुचेरीच्या किनारपट्टीची लांबी सर्वात कमी म्हणजे ४२.६५ किलोमीटर आहे.



भेदभाव पडला महागात

पेरु या देशातल्या एका रेस्टॉरंटला दंड ठोठावण्यात आला आहे. आता हा दंड का बरं ठोठावण्यात आला असावा? एखादा नियम मोडल्याबद्दल त्यांना दंड ठोठावण्यात आला असावा, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केल्याप्रकरणी रेस्टॉरंटला दंड ठोठावण्यात आला आहे. पेरुची राजधानी लिमाच्या समुद्रकिनार्यालागत ला रोजा नॉटिका नावाचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाने महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे मेनूकार्ड तयार केलं. महिलांसाठी तयार केलेल्या मेनूकार्डमध्ये किमती छापण्यात आल्या नव्हत्या तर पुरुषांना देण्यात येणाऱ्या मेनूकार्डमध्ये पदार्थांच्या नावाशेजारी किमती छापण्यात आल्या होत्या. मात्र अशा प्रकारे भेदभाव करणं चुकीचं असल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. यासाठी रेस्टॉरंटच्या मालकांना ६२ हजार डॉलर म्हणजे जवळपास ४४ लाख रुपयांचा दंड

भरावा लागणार आहे. महिलांना दिल्या जाणाऱ्या मेनूकार्डमध्ये किंमत न छापण्याबाबत रेस्टॉरंट प्रशासनाचा अजब तर्क आहे. मेनूकार्ड बघताना महिला पदार्थाऐवजी त्याच्या किंमतीकडे जास्त लक्ष देतात. किमतीचा विचार मनात असल्यामुळे महिलांना जेवणाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांना किंमत नसलेलं मेनूकार्ड देण्यात येत असल्याचं रेस्टॉरंट व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. हा तर्क योग्य की अयोग्य हे सांगता येत नसलं तरी अशा प्रकारे भेदभाव करणं चुकीचं असल्याचं सांगत लिमामधल्या प्रशासनाने दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. १९८० मध्ये अमेरिकेतल्या लॉस एंजल्समधल्या एका रेस्टॉरंटनेही महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला होता. याला विरोध झाल्यानंतर रेस्टॉरंट बंद करावं लागलं.

भारतात

चित्रविचित्र

वस्तुसंग्रहालय आहेत. अहमदाबादमधल्या व्हिक्टर वस्तुसंग्रहालयात बरीच भांडी बघायला मिळतात. या संग्रहालयात चार हजारपेक्षा अधिक भांडी मांडण्यात आली आहेत. ही सगळी

चित्रविचित्र वस्तुसंग्रहालये



भांडी विविध धातूपासून बनवण्यात आली आहेत. प्राचीन काळातली भांडी इथे पहायला मिळतात. राजधानी दिल्लीत सुलम आंतरराष्ट्रीय टॉयलेट म्युझियम आहे. इथे वेगवेगळ्या आकाराची शौचालयं पहायला मिळतात. हे संग्रहालय दिल्लीतलं खास

यांच्या संकल्पनेतून साकारलं आहे. गुवाहाटीतल्या मायाँग गावात खूपच विचित्र संग्रहालय आहे. या संग्रहालयात मानवी कवचता तसंच जादूटोण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. जादूटोणा संग्रहालय याच नावाने ते ओळखलं जातं.

... म्हणून ही खिडकी वेगळी

आपण रेल्वेने प्रवास करतो. भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशभर पसरलं आहे. दूरवरची अनेक राज्ये रेल्वेच्या या जाळ्यामुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत. रेल्वेशी संबंधित बऱ्याच बाबी आहेत. पण सध्या आपण रेल्वेतल्या खिडक्यांबाबत जाणून घेऊ. ट्रेनमध्ये खिडकीची जागा पकडायला प्रत्येकालाच आवडतं. पण तुम्ही कधी दाराजवळच्या खिडकीत बसला आहात का? ही खिडकी इतर खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. डब्यातल्या इतर खिडक्यांना तीन सळ्या



असतात. मात्र दाराजवळच्या या खिडकीला चार सळ्या बसवलेल्या असतात. याचं कारण काय, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. दराज्याजवळच्या खिडकीतून चोरी होण्याचा धोका बराच जास्त असतो. या खिडकीतून आत हात घालून चोरी होऊ शकते. रात्रीच्या वेळी प्रवासी झोपेत असताना या खिडकीतून चोरी होऊ शकते. चार सळ्या लावल्यामुळे हात आत जाऊ शकत नाही आणि चोरी टळू शकते. याच कारणामुळे या खिडकीला एक अतिरिक्त सळी बसवलेली असते.

भारतात लग्नाची चर्चा होत असताना त्यात वरातीचा उल्लेख नसेल, तर तो विषय अपूर्ण राहतो. खरंतर, आपल्या देशात वरातीशिवाय लग्न पूर्ण होत नाही. वरातीमुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि नाच करणाऱ्यांना घड्याळात १२ वाजले आहे, हे दाखवत नाही, तोपर्यंत मजा येत नाही. न्यू यॉर्कमध्येही ४०० वऱ्हाडी मंडळींनी रस्त्यावर घातलेल्या गोंधळामुळे रस्ताच जांम झाला. न्यू यॉर्कमधील वॉल स्ट्रीटवर वरातीमुळे वाहतूक बंद पडली होती. यावेळी तब्बल ४०० लोक डीजेच्या तालावर एकत्र नाचत होते.

न्यू यॉर्कमधील या वरातीत ढोलताशा, डीजेसह सर्व व्यवस्था होती. न्यू यॉर्कमधील वॉल स्ट्रीटमध्ये यापूर्वी कधीही असा रस्ता बंद झाला नव्हता. भारतीय वरातीमुळे

वरातीमुळे न्यू यॉर्कमध्ये वाहतूक कोंडी



सात फेऱ्यांपूर्वीच वधूचा लग्नाला नकार



लग्नाचा मंडप सजवला होता. पुजारी मंत्र म्हणत होते. नातेवाईकांच्या नजरा वधू-वरांवर खिळल्या होत्या. वातावरण आनंदाने भरून गेले होतं. पण फक्त सात फेरे शिल्लक असताना वधूने लग्न करण्यास नकार दिला.

आपल्याला हे लग्न करायचं नव्हतं, असे तिने स्पष्ट सांगितले. कुटुंब, समाज किंवा नातेवाईकांची पर्वा न करता तिने आपला मुद्दा मंडला. हा निर्णय वधूने इतका अचानक सांगितला की सर्वांनाच धक्का बसला. अनेकांना आश्चर्य वाटले, तर काहींनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले.

नेमकं काय घडलं ?

कनटकातील हसन जिल्ह्यातील बुवनहल्ली गावात ही घटना घडली. पल्लवी नावाच्या मुलीचे लग्न अलूर

तालुक्यातील रहिवासी वेणुगोपालशी निश्चित झाले होते. सर्व नातेवाईक आनंदाने नाचत होते. वर हातात मंगळसूत्र घेऊन उभा होता आणि पुढच्याच क्षणी सात फेरे घ्यायचे होते तेव्हा पल्लवीने हा निर्णय घेतला आणि संपूर्ण वातावरणात शांतता पसरली.

वधू तिच्या प्रियकरासह ...

आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीवर आहे आणि आपले आयुष्य त्या व्यक्तीसोबतच घालवायचे आहे, असे तिने सांगितले. हे ऐकून मंडपात बसलेले लोक थक्क झाले. काही लोकांना सुरुवातीला काय घडत आहे यावर विश्वासच बसत नव्हता. मुलीच्या पालकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. नातेवाईकांनीही आपापल्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पल्लवी डगमगली नाही. नंतर पल्लवीचा प्रियकर पोलिसांसह तिथे पोहोचला आणि वधूला सोबत घेऊन गेला.



पुरातन ठेवा परत मिळाला

संगीतकार स्टिफन मॉरिस यांना त्यांचं हरवलेलं व्हायोलिन हे वाद्य परत मिळालं आहे. लंडनच्या दक्षिण भागात रेल्वेने प्रवास करताना त्यांचं व्हायोलिन हरवलं होतं. हे व्हायोलिन ३१० वर्षांपूर्वीचं असल्यामुळे मॉरिस यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. जुन्या काळातलं व्हायोलिन परत मिळू शकत नसल्याने ते खूपच अस्वस्थ झाले होते. मात्र १० दिवसांनी त्यांना व्हायोलिन मिळालं. या पुरातन व्हायोलिनची किंमत थोडीथोडकी नाही. हे वाद्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला २.५ लाख पाउंड म्हणजे जवळपास २.२८ कोटी रुपये द्यावे लागतील. व्हायोलिनची ही किंमत ऐकून कोणीही उडेल. डेव्हिड टेचलर यांनी १७०९ मध्ये हे व्हायोलिन तयार केलं होतं. स्टिफन यांनी आपलं व्हायोलिन हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस कामाला लागले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासून त्यांनी आरोपीला ओळखलंही होतं. ही माहिती मिळताच फक्त २४ तासांमध्ये आरोपीने स्टिफन मॉरिस यांच्याशी ट्विटरवरून (एक्स) संपर्क साधला आणि व्हायोलिन परत देणार असल्याचं सांगितलं. ठरवलेल्या ठिकाणी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी स्टिफन यांना व्हायोलिन मिळालं. व्हायोलिन परत केल्यामुळे आरोपीला ताब्यात घेणार नसल्याचं लंडन पोलिसांनी सांगितलं.

राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार एसटी पास थेट तुमच्या शाळेत मोहिम

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. १५ :

शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा १६ जून पासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो.



त्याचप्रमाणे शासनाच्या "पुण्यक्षोक अहिल्याबाई होळकर" योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना

एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रगित उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रगित ताटकळत उभे राहावे लागणार नाही.

थेट शाळेत मिळणार एसटीचा पास

राज्यभरात दररोज सरासरी ८ ते ९ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी एसटीने प्रवास करतात. गेल्यावर्षी एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती. यावेळी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत पुण्यक्षोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत २४ लाख ५५ हजार विद्यार्थिनींना पास घेतला होता. याच कालावधीत एकूण २९ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी पास काढला होता.

त्यांच्या शाळा - महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी पास थेट तुमच्या शाळेत" ही विशेष मोहीम १६ जून पासून राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा

महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन पासची आवश्यकता असणाऱ्या शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.

या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार असल्याचेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

रानटी हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

■ महासागर प्रतिनिधी चंद्रपूर, दि. १५ :

सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना

घडली. दोन हत्तींच्या हल्ल्यात ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मारोतील मसमरम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांना पाच मुले आहेत. फादर्स डेच्या दिवशीच पाच मुलांचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारोती मसमरम हे सकाळी नेहमीप्रमाणे गावालागत असलेल्या मोकळ्या शिवारात शौचासाठी गेले होते. त्याचवेळी दोन हत्ती या भागात पोहोचले. हत्ती तिथे आल्याने मारोती अचानक उभा झाला. यामुळे हत्ती बिथरले आणि त्यांनी मारोतीला सोडत पकडून उचलले आणि

चंद्रपुरातील जाटलापूर मोठा येथील घटना

मारोती मसमरम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. फादर्स डेच्या दिवशीच पाच मुलांचे पितृछत्र हरपल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातून आलेले दोन हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात, तर नंतर सिंदेवाही तालुक्यात मुक्तपणे फिरत आहेत. या हत्तींच्या उपस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. वन विभागाकडून या हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रिवारी पहिल्यांदाच या हत्तींच्या हल्ल्यात मानवी बळी गेला आहे.

मारोती मसमरम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. फादर्स डेच्या दिवशीच पाच मुलांचे पितृछत्र हरपल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातून आलेले दोन हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात, तर नंतर सिंदेवाही तालुक्यात मुक्तपणे फिरत आहेत. या हत्तींच्या उपस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. वन विभागाकडून या हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रिवारी पहिल्यांदाच या हत्तींच्या हल्ल्यात मानवी बळी गेला आहे.

१५ शिक्षकांकडून घेतले प्रत्येकी १५ लाख शालार्थ आयडी घोटाळ्यात संस्थाचालक धोटेला अटक

■ महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. १५ :

शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. यात आता अधिकाऱ्यांनंतर संस्थाचालकांना अटक केली जात आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात शनिवारी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना विशेष तपास पथकाने अटक केली. धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांना नोकरी दिल्याचा आरोप आहे. तसेच प्रत्येकाकडून त्यांनी १५ लाख रुपये घेतल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.



याआधी पोलीसांनी चरण चेटुळे (६३, भंडारा) यांना अटक केली होती. आता दिलीप धोटे यांची यांना अटक करण्यात आली आहे. धोटे यांनी १५ शिक्षकांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी राजावक्षा येथील नवयुवक प्राथमिक शाळेत या शिक्षकांना

नियुक्ती दिली. या शिक्षकांचे नियुक्ती विठ्ठल रुक्मिणी संस्थेत झाली असली तरी त्यांना वेगळ्याच शाळेत नोकरी देण्यात आली. एसआयटी प्रमुख सुनीता मेश्राम यांनी सर्व शिक्षकांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. यात शिक्षकांनी १५ लाख रुपये धोटे यांना दिल्याची कबुली दिली. सोबतच त्यांना मिळत असलेल्या वेतनातून काही पैसे धोटे ठेवत असल्याचा आरोप केला आहे. धोटे यांनी १५ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून नियुक्ती दिल्याचा आरोप आहे. प्रत्येकाकडून १५ लाख रुपये घेतल्याची कबुली शिक्षकांनी दिली आहे. या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

आगीत दोघांचा जळून मृत्यू

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १५ :

महाल येथील एका निवासी बहुमजली इमारतीतील गोदामाला रात्री लागलेल्या आगीत दोघांचा जळून मृत्यू झाला. दुकानमालक गिरीश खत्री (वय ३५), विठ्ठल धोटे (वय २५) अशी मृतकांची नावे असून गुणवंत दिवाकर नागपूरकर (वय २८) असे जखमीचे नाव आहे. या घटनेने महाल परिसरात खळबळ माजली आहे. महाल येथील गांधीगेटजवळ जयकमल कॉम्प्लेक्स ही पाच मजली इमारत असून पहिल्या माळ्यावर गोदाम आहे. यात कोल्ड फ्रायर पायरो, विद्युत दिव्यांच्या माळ्य, हॅंलोजन लाईट व इतर विद्युत साहित्य ठेवले होते. दरम्यान गोदामात चव्चलनशील साहित्य अधिक असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

ठाकरे एकत्रच्या चर्चेने भाजपमध्ये घबराट : भास्कर जाधव

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १५ :

उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सवई आहे, त्यामुळे भाजप पूर्ण घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.

असल्याची चर्चा आहे. पण, विरोधी पक्षांच्या आमदार, खासदाराबद्दल अफवा पसरवणे आणि भाजपबद्दल लोकांचे प्रेम वाढल्याचा आभास निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे सांगत जाधव म्हणाले की,संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्यास नवल नाही. सर्व जाती, धर्माच्या लोकांना चुचकारावेच. पण, प्रचार मात्र भाजपचा करावाच असा दुटप्पीपणा लोकांच्या



आता लक्षात आला आहे. पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकडता पाहिजे होता. आता ते तीन झालेले आहेत. पण भाजपचे हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही, असेही जाधव म्हणाले. नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे. हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. यापूर्वी आम्हाला योग्य संधी मिळाली नाही. आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहत आहेत. योग्य संधी मिळाली की ते चमत्कार करून दाखवतील. सहा महिन्यांपूर्वी १५१ जागांचा आढावा घेतला आहे.

ओसवाल पंप्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर खुली

गेल्या तीन आर्थिक वर्षात महसूल वाढीच्या बाबतीत भारतातील सर्वात वेगाने वाढणारी एकात्मिक सौर पंप उत्पादक कंपनी ओसवाल पंप्स लिमिटेडचे आर्थिक वर्ष २०२२ आणि आर्थिक वर्ष २०२४ दरम्यान उत्पन्न ४५.०७ टक्क्यांच्या सीएजीआरने वाढले आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी प्रत्येकी रु. १ दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरसाठी रु. ५८४/- ते रु. ६१४ किंमतपट्टा निश्चित केला आहे.

कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ किंवा ऑफर) शुक्रवार, १३ जून २०२५ रोजी सबक्रिप्शनसाठी उघडेल आणि मंगळवार, १७ जून २०२५ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान २४ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात आणि त्यानंतर २४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.हा आयपीओ ८९० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन इश्यू आणि विवेक गुप्ता यांच्या ८१,००,००० पर्यंतच्या विक्रीसाठी



ऑफरचा मिश्रण आहे. त्याच्या नवीन इश्यूमधून मिळालेले उत्पन्न, कंपनीच्या काही भांडवली खर्चासाठी निधी देण्यासाठी ८९.८६ कोटी रुपयांपर्यंत; हरियाणातील कर्नाल येथे नवीन उत्पादन युनिट्सच्या स्थापनेसाठी निधी देण्यासाठी तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी, ओसवाल सोलरमध्ये इक्विटीच्या स्वरूपात गुंतवणुकीसाठी २७२.७६ कोटी रुपये; कंपनीने घेतलेल्या काही थकित कर्जांच्या अंशतः किंवा पूर्ण, पूर्व-पेमेंट/पुनर्भरणासाठी २८० कोटी रुपये; वापरण्यात येणार आहेत.

प्राधिकरणांनी दिलेली कोणतीही भरपाई मूल्याचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.

अधिक मदतीसाठी दावेदार जवळच्या शाखा/विभाग/ग्राहक क्षेत्राशी संपर्क साधू शकतात.दावेदार आमच्या कॉल सेंटरवर देखील कॉल करू शकतात - ०२२ ६८२७६८२७

अहमदाबाद येथे

झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय १७१ मधील प्रवाशांच्या आणि क्रू जमिनीवरील लोकांच्या मृत्यूबद्दल एलआयसी ऑफ इंडिया तीव्र दुःख व्यक्त करते.एलआयसी ऑफ इंडिया बाधितांना मदत करण्यास वचनबद्ध आहे आणि आर्थिक मदत देण्यासाठी दाव्याचे निपटारे जलद करेल.

अहमदाबाद विमान अपघातातील बळींसाठी एलआयसीच्या सवलती जाहीर

एलआयसी ऑफ इंडियाने एलआयसी पॉलिसीच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. मृत्यू प्रमाणपत्राऐवजी, विमान अपघातामुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यूचा सरकारी नोंदीमधील कोणताही पुरावा किंवा केंद्र/राज्य सरकार/विमान

लोकरंग

नावीन्य, कामगिरी आणि शाश्वतता यांचे मिश्रण करून एक ऐतिहासिक पाऊल उचलत, बजाज लाइटिंगने पुण्यातील गहुंजे येथील प्रतिष्ठित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमचे पुढील पिढीतील एलईडी फ्लडलाइटिंगसह यशस्वीरित्या अपग्रेड केले आहे. हे केवळ पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यापेक्षा अधिक आहे. हे क्रीडा प्रकाशयोजना आणि प्रसारण उत्कृष्टतेमध्ये जागतिक मानके स्थापित करण्याच्या भारताच्या तयारीचे एक धाडीस विधान आहे.या परिवर्तनात ब्लास्टर एलईडी, बजाज लाइटिंगची अत्याधुनिक फ्लडलाइटिंग सिस्टम समाविष्ट आहे,जी खेळा च्या मैदानावर एकसमान, चकाकी मुक्त प्रकाशयोजना देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा मानकानुसार डिझाइन केलेली, प्रकाश व्यवस्था केवळ सुधारित प्रकाश योजनाच नाही तर खेळाडू, स्टेडियम



नावीन्य, कामगिरी आणि शाश्वतता यांचे मिश्रण करून एक ऐतिहासिक पाऊल उचलत, बजाज लाइटिंगने पुण्यातील गहुंजे येथील प्रतिष्ठित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमचे पुढील पिढीतील एलईडी फ्लडलाइटिंगसह यशस्वीरित्या अपग्रेड केले आहे. हे केवळ पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यापेक्षा अधिक आहे. हे क्रीडा प्रकाशयोजना आणि प्रसारण उत्कृष्टतेमध्ये जागतिक मानके स्थापित करण्याच्या भारताच्या तयारीचे एक धाडीस विधान आहे.या परिवर्तनात ब्लास्टर एलईडी, बजाज लाइटिंगची अत्याधुनिक फ्लडलाइटिंग सिस्टम समाविष्ट आहे,जी खेळा च्या मैदानावर एकसमान, चकाकी मुक्त प्रकाशयोजना देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा मानकानुसार डिझाइन केलेली, प्रकाश व्यवस्था केवळ सुधारित प्रकाश योजनाच नाही तर खेळाडू, स्टेडियम

प्रेक्षक आणि जगभरातील लाखो प्रेक्षकांसाठी एक तल्लकी करणारा अनुभव देखील देते. हा प्रकल्प सीमा ओलांडण्याच्या आमच्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंबित आहे. बजाज लाइटिंगमध्ये, आमचा असा विश्वास आहे की प्रकाशयोजना प्रेरणादायी आणि सक्षम बनवावी. एमसीए स्टेडियमसह, आम्ही केवळ जागतिक दर्जाची प्रकाशयोजनाच दिली नाही तर भारतीय क्रीडा स्थळांच्या भविष्याचा पाया देखील घातला आहे.

शिक्षकाचा विद्यार्थीनवर लैंगिक अत्याचार

■ महासागर प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, दि. १५ :

छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजी इथल्या नसरी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणीतल्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १५ जून रोजी सकाळी उघडकीस आली.रांजणगाव शेनपुंजी इथल्या टॉपर क्लासेस या खाजगी टयुशनमधील ४५ वर्षीय सुभाष जाधव नामक शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. सुभाष जाधव हा गेल्या दीड वर्षांपासून रांजणगाव शेनपुंजी येथे नसरी कॉलनीमध्ये असलेल्या टॉपर क्लासेसमध्ये शिकवतो. तीन दिवसांपासून चौथीतल्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत या नराधम शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपासून रांजणगाव शेनपुंजी येथे नसरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस या नावाने आरोपीची शिकवणी आहे. एम.ए. इंग्रजी एम.एड असलेल्या सुभाष जाधवसह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती. तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केले.

भाजप आमदाराचे निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न

■ महासागर प्रतिनिधी, बुलढाणा, दि. १५ :

अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांचे निवासस्थान पेटेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार, काल शुक्रवारी मध्यरात्री आमदार संजय कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर होते. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील

बावनवीर येथील शेतकरी विशाल मुख्ख याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश केला. त्याच्या हातात पेट्रोलची कॅन होती. हाती कॅन घेऊन त्याने मला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, याबाबतची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आली आहे. यामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला पेंव फुटले आहे.

असे आमदार कुटे यांच्या सहकारी मंडळींना सांगितले. पेट्रोलची कॅन घेऊन तो बंगल्याच्या प्रवेशद्वारकडे जात असताना कुटे यांच्या स्वीयसहवायकाने त्याला वेळीच ताब्यात घेतले. त्याला पकडून जळगाव जामोद पोलीसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलीसांनी शेतकरी विशाल मुख्ख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project E-TENDER NOTICE NO 2025 DAWB 1189768

Survey, design, fabrication, supply, installation and commissioning of total 5 KVA "ON GRID" Connected rooftop solar PV power plant including comprehensive maintenance contract (CMC) for the period of 3 Years from the date of commissioning.

The Government of Maharashtra is implementing the World Bank-funded SMART Project. Sevarth shetkari producer company Ltd. At Deori Tq Deori Dist Gondia is one of the beneficiaries under the project and inviting online bids on <https://mahatenders.gov.in> for above mentioned Machinery. The bid document is also available on the project website www.smart-mh.org, in tender and procurement section. The last date for submission of online bid is 30/06/2025 up to 2.00 PM. Any updates or notices shall be published on aforementioned websites only.

District Implementation Unit, SMART Project Dist. Gondia

आल्फ्रेनलिवेने भारतातील पहिले लिक्विड चॉको भरलेले पॉप केले लॉन्च

आल्फ्रेनलिवे इन्क्लेयर्स ही तिच्या समृद्ध, चोको सारख्या लिक्विड ने भरलेल्या स्वादासाठी ओळखली जाते आणि अनेक वर्षांपासून ती ग्राहकांची आवडती राहिली आहे. या खास आणि लोकप्रिय चवेल्या पुढे नेत, आल्फ्रेनलिवे आता घेऊन आली आहे एक नवे रूप, आल्फ्रेनलिवे इन्क्लेयर्स पॉप, भारतातील पहिली लॉलीपॉप ज्यामध्ये आहे चोको सारख्या लिक्विड भरलेले. केवळ 5 मक्के मिळणारी इन्क्लेयर्स पॉप एक खास स्वादानुभव देते, बाहेरून मऊ आणि चवदार कैरेमलचा थर आणि आतमध्ये गॉडसर, वाहणारा चोको सारखा लिक्विड फिलिंग.



ही लज्जतदार ट्रीट आता अधिक सोयीस्कर आणि सहज खाण्यासारख्या रूपात सादर करण्यात आली आहे. किशोरवयीन आणि तरुणांच्या, जे कोणत्याही वेळी, कुठेही आपली गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू इच्छितात. हळूहळू चव घेतली तरी या एकदम खाल्ली तरीही इन्क्लेयर्स पॉप स्नॅक्सला एका गोड चोको सारख्या आनंदात बदलतो.

: सकलन व संयोजन : सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६ subodh.ransheve @rediffmail.com